

रारोप्य aufschlagen Kātī. Čr. 8, 6, 10. — श्रारोपित aufsteigen gemacht
KATHĀS. 20, 171. BHĀG. P. 5, 26, 28. स्वर्गम् MBH. 13, 324. प्रासादतत्त्वम् 3,
2583. रथम् यानम् विमानम् 15749. 15789. 5, 5955 (med.). R. 1, 61, 22.
2, 36, 24. R. GOBRA. 1, 75, 30. 3, 55, 33. 6, 22, 20. BHĀG. P. 3, 23, 37. 9, 23,
35. याने Suçā. 1, 98, 3. रथे VET. in LA. (III) 31, 14. mit Ergänzung von
रथम् oder रथे MBH. 3, 2290. 2793. R. GOBRA. 2, 39, 21. नावम् R. SCHL. 2, 52,
69. नावि BHĀG. P. 1, 3, 15. mit Ergänzung von नावम् oder नावि R. 2, 52, 9.
शयनम् M. 3, 17. शय्याम् KATHĀS. 17, 87. शय्यायाम् PANĀT. 38, 22. चिताम्
R. 2, 64, 55. 3, 73, 36. sg. स्कन्धम् PANĀT. 169, 25. SARVADARÇANAS. 153, 10.
स्कन्धे KATHĀS. 18, 380. कृणपृष्ठम् VET. in LA. (III) 11, 18. गर्भम् 22, 16.
वषेन्द्रम् BHĀG. P. 4, 4, 5. अङ्कम् MBH. 3, 1776. 5, 6042. KUMĀRAS. 1, 37
श्रारोपिता zu lesen). RAGH. 3, 26. अङ्के R. 2, 72, 4. 101, 2. वत्सि Spr.
1750. प्रूलान् JIÉN. 2, 273. प्रूलायाम् KATHĀS. 20, 18. PANĀT. 41, 15. MĀRK.
P. 14, 75. उत्सङ्गे शिरं श्रारोप्य legen auf MBH. 3, 16810. अङ्के शीर्षमा-
रोप्य बालिनः R. 4, 20, 20. 24, 82. मञ्जुषामारोप्य मठिकोपरि stellen auf
KATHĀS. 15, 49. laden auf: गजेश्वरोपितः कोशः KIM. NITIS. 19, 16. R.
GOBRA. 2, 39, 20. पुत्रे कुटुम्बचित्तभारम् KULL. zu M. 4, 257. श्रारोपित auf-
geladen, darauf gelegt HAIJ. 4, 62. KAIJ. zu P. 8, 4, 8. KATHĀS. 37, 155.
Spr. 3089. तुलाम् auf die Wagschale stellen so v. a. in Gefahr bringen
3916. पञ्चम् so v. a. Etwas zu Papier bringen, niederschreiben ČAK. 81,
2. मनोविषयम् so v. a. Jmd in sein Herz schliessen KUMĀRAS. 6, 17. med.
sich besteigen lassen P. 4, 3, 67, SCH. — 2) pflanzen KATHĀS. 61, 34. MĀRK.
P. 68, 49. — 3) einen Bogen mit der Sehne beziehen MBH. 1, 7032 (wo das
pass. श्रारोप्यमाणः nicht richtig sein kann; NILAK. erklärt die Form durch
सङ्गीकर्तुमिच्छन्). 7048, 16, 230. HARIV. 4506. R. 1, 33, 10. 67, 16. sg. 3, 4, 28.
45, 4, 8, 80 (med.). KUMĀRAS. 3, 85. ČAK. 94, 2. KATHĀS. 112, 54. UTTRABH. 91, 10
(118, 1). GIT. 3, 12. MĀRK. P. 132, 17. BHĀTT. 14, 8. VERZ. d. OXF. H. 137, b, No.
267. eine Bogensehne aufrichten so v. a. das unbesetzte Ende dersel-
ben mit der oberen Spitze des aufrecht stehenden Bogens verbinden: को-
दपउ नमत्यरोपितं गुणाम् KATHĀS. 120, 62. 113, 34. श्रारोपितभूम् bogenför-
mig zusammengezogen BHĀG. P. 4, 3, 18. 9, 10, 4. — 4) steigen lassen so
v. a. befördern, an einen hohen Platz stellen RAGH. 15, 91. राज्ये in die
Herrschaft einsetzen KATHĀS. 30, 59. — 5) legen —, stecken —, thun in:
बोडानि — तस्यामरोक्तपूर्णतावि� MBH. 3, 12777. तास्वम् बोडं शक्तिवृप-
मरोपितवान् KULL. zu M. 1, 8. तिमितस्यान्गजांशीव नोडानरोपयति ते
in ihr Lager R. 4, 43, 16. तानग्नीनरोप्य चात्मनि (vgl. u. समा im caus.)
JIÉN. 3, 56. BHĀG. P. 5, 8, 28. तस्मिन्विद् सर्वं शरीरमरोप्य (symbolisch)
NRS. TĀP. UP. in Ind. St. 9, 125. मया हि तत्र चैरा सकलैव शोर्यवीर्यव-
लसंपदरोपिता VP. bei MUNI, ST. 1, 83. आत्मप्रतिकृति तस्मिन्द्वयं श्रारो-
पिष्यति anbringen MBH. 5, 2222. richten auf: र्यस्मेवापाधं च तुरा-
रोपयति (श्रारोप्यति v. l.) SPR. 2424. — 6) hervorgehen lassen, bewir-
ken, hervorrufen: मनसि संदेहमरोपयति PRAB. 84, 8. श्रारोपितमेत्रा तं
स्वभर्ती MĀRK. P. 72, 13. श्रारोपितगुणं der Vorzüge an den Tag gelegt
hat KATHĀS. 113, 34. 120, 62. न्यायरोपितविक्रम Spr. 5381; in der Ausg.
von BÜHLER wird श्रारोपितविक्रमाएवयि नृणा gelesen und der Her-
ausgeber übersetzt from whom powerful assistance might be justly be
expected; genauer denen mit Recht — beigelegt wird (vgl. 7). — 7) beile-
gen, zuschreiben, übertragen auf (loc.) SĀN. D. 280, 1. BHĀG. P. 4, 3, 31.

2, 10, 45. PRATĀPĀR. 80, a, 1, 5. VEDĀNTAS. (Allah.) No. 80. H. 70. Verz. d.
Oxf. H. 29, a, 18, 42. b, 10. MALLIN. zu KIR. 1, 1. Comm. zu R. bei MUIR,
ST. IV, 392. SARVADARÇANAS. 110, 10, 18. Schol. zu KAP. 1, 59. KUSUM. 14,
15. क्षाया हि भूमे: शशिनो मलबेनारोपिता प्रुद्धिमतः: प्रजापिः: so v. a. den
Schutten der Erde haben die Menschen fälschlicher Weise zu einem
Schmutzflecken des reinen Mondes gemacht RAGH. 14, 40. die ungram-
matische Form श्राहूपित् BHAG. P. 10, 87, 25. — 8) = simpl. besteigen:
पर्वतस्थापयन् पार्श्वं तिप्रमाणोऽहृष्टव्यामी HARIV. 5493. रथमारोऽहृष्टव्यामीन्
Cāk. CH. 145, 3. श्रारोकृत् die andere Rec. — 9) श्रारोऽहृष्टव्यामास in der Stelle:
शीघ्रमारोऽहृष्टव्यामास दण्डैर्द्वाक्ता पुरीम् HARIV. 6933 fehlerhaft für श्रारोध-
यामास *lies belagern*; सर्वामादारयामास die neuere Ausg. — Vgl. श्रा-
रोप fgg. — desid. zu ersteigen —, zu besteigen wünschen: यामारु-
क्ततः RV. 8, 14, 14. दिवम् BHAG. P. 8, 11, 5. गिरिम् 5, 14, 18. रथम् 10, 53,
56. अङ्गम् 4, 8, 9, 67. हस्तिपत्ता गत्यस्येव शिरं एवारुक्ततिं MBH. 12,
2024. श्रारुक्तत्युपानदै शिरो मुकुटसेवितम् BHAG. P. 10, 68, 24. Vgl. श्रारुकृत्.
— अत्या über seine Grenzen hinaus steigen: नात्यारोकृति जातोर्भिर्म-
द्वैषः स्वनवानपि R. 4, 17, 22. अत्याद्वृद्ध die Grenzen überschreitend.
übermäßig: अत्याद्वृद्धे हि नारोणामकालज्ञो मनोभवः RAGH. 12, 33. मया
तस्य डुरात्मनः। अत्याद्वृद्धं रिपोः सोम्यम् so v. a. gar zu viel von ihm er-
tragen 10, 43.
— श्रद्धा 1) besteigen, ersteigen: श्रा सूर्यस्य बृहूतो बृहृष्टि रथम-
रुत् R.V. 9, 75, 1. दिवं पृथिव्या श्रद्धा रुहूम् VS. 8, 52. वसुधा विज्ञुपदं
हितीगमयारुरोक्ति रथप्रक्लेन RAGH. 16, 28. शिखाग्रम् R. 5, 74, 12, 6,
14, 3 (med.), 15, 18 (med.), वृत्तान् MBH. 4, 271. वध्यशिलाम् KATHĀS. 22,
222. सरस्तोरम् 36, 209. अध्यलिङ्गान्मौसीधान् RIGA-TAR. 3, 359. रथम् MBH.
1, 6395. R. 2, 92, 31 (101, 34 GOBH.). 7, 22, 3 (med.), वारणम् DAKAK. 74,
18. जघनम् R. 7, 26, 24. मार्गम् betreten MBH. 9, 277. रथाङ्गाहृष्यना दि-
जा:। अश्यारोकृति erheben sich in die Lüste R. GOBH. 2, 104, 11. अश्या-
द्वृद्ध = समाद्वृद्ध H. an. 4, 73. MED. qn. 11. — 2) über das gewöhnliche
Maass gehen: अश्याद्वृद्ध = अश्यधिक् H. an. MED. — caus. 1) besteigen
lassen, mit dopp. acc.: प्लवम् R. 2, 53, 16. — 2) Jmd zu Etwas befördern,
an Etwas stellen: अमात्यपेऽध्यरोपितस्वम् PANKĀT. 24, 9. — 3) vor-
aussetzen bei, fälschlich übertragen auf (loc.) BHAG. P. 5, 10, 6, 13, 25.
Cāk. zu BH. ĀB. UP. S. 166. 200. 211. zu KHĀND. UP. S. 7. — 4) über-
treiben P. 2, 1, 33, Sch. — अश्यारोप.